

# मिरा भाईदर महानगरपालिका

मुख्य कार्यालय, भाईदर (प.),  
छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, ता. जि. ठाणे - ४०२ १०८



जा. क्र. मि.भा./मनपा/नर/-५३०/२०१६-१०८

दिनांक : १०.०१.२०१६

प्रति,

अधिकार पत्रधारक - श्री.स्टील फेव इंजिनिअरिंग कॉर्पोरेशन  
द्वारा - वास्तुविज्ञान - मे. भरतकुमार पटेल

विषय :- मिरा भाईदर महानगरपालिका क्षेत्रातील मौजे - मिरा  
सि.स.क्र. १२१४, १२१५, १२५१ ते १२६२, १२११ ते १२१५,  
१३०९ ते १३११, १३१५ ते १३३८, १३८२ ते १३१०, १४२४ ते  
१४३५, १४८१, १४९० या जागेत नियोजित बांधकामास  
बांधकाम प्रारंभपत्र मिळणेबाबत.

संदर्भ :- १) आपला दि.२१/०४/२०१६ चा अंज.

२) मे. सक्षम प्राधिकारी नागरी संकुलन ठाणे बांधेकडील आदेश क्र.

यु.एल.सी./मिरा/टे-४/वर्णी/१०८५/दि.१७/११/२०११ अन्वये  
कलम १०(३) १०(५) व कलम २०, २१ खालील जमिन अतिरिक्त  
क्षेत्र म्हणून मोर्घित न झालेबाबतचे पत्र.

३) मा. जिल्हाधिकारी ठाणे यांधेकडील अकृषिक परवानगा  
आदेश क्र. महासूल/क-१/टे-१/एनएपी/मौजे-मिरे/ता.जि.ठाणे/  
एसआर-१११/२०१२. दि.१८/०३/२०१३.

४) कामगार आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई बांधेकडील पत्र क्र.  
काउपा/नाहप्र/प्र.क्र.७२/१०१२/कार्यालय-७, दि.२५/१०/२०११  
अन्वये नाहरकत दाखला.

५) भारतीय सार्वदेशीय राजमार्ग प्राधिकरण बांधेकडील पत्र क्र. NHAI/PIU-  
Surat Expressway/Camp/6; H/B/T3nuc/9732, DL.01/11/2012 अन्वये  
नाहरकत दाखल्याची आवश्यकता नसलेबाबतचे पत्र.

६) अग्निशमन विभागाकडील पत्र क्र. मनपा/अग्नि/३०१/२०१५-१६,  
दि.२३/०३/२०१६ अन्वये तात्पुरता नाहरकत दाखला.

७) दि.इस्टेट इन्हेंसमेंट प्रा.लि., बांधेकडील ईआय/८०,८१, दि.२६/०८/११  
अन्वये नाहरकत दाखला

८) पर्यावरण विभागाकडील पत्र क्र. SEAC-2212/CR-250/TC-II,  
दि.२५/०३/२०१४

९) या कार्यालयाचे पत्र क्र. मिभा/मनपा/नर/२४४८/२०१५-१६,  
दि.१४/०९/२०१५ अन्वये सुधारीत बांधकाम परवानगा

## -: सुधारीत बांधकाम प्रारंभपत्र :- (सुधारीत नकाशे मंजूरीसह)

महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ च्या कलम ४४, ४५ अन्वये व मुंबई<sup>१</sup>  
अनिक महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम २५३ ते २६१ विकास कार्य करण्यासाठी /  
बांधकाम प्रारंभपत्र मिळण्यासाठी आपण विनंती केले नुसार मिरा भाईदर महानगरपालिका क्षेत्रातील  
मौजे - मिरा सि.स.क्र. १२१४, १२१५, १२५१ ते १२६२, १२११ ते १२१५, १३०९ ते १३११, १३१५  
मौजे - मिरा कार्यालय क्षेत्रातील १३११ ते १३१०, १४१४ ते १४३५, १४८१, १४९० या जागेतील रेखांकन, डमारतीचे  
बांधकाम नकाशांस खालील अटी व शर्तीचे अनुपालन आपणाकडून होण्याच्या अधीन राहून ही  
मंजूरीदण्ड्यात येत आहे.

१) सदर भुखंडाचा बापर फक्त बांधकाम नकाशात दर्शविलेल्या रहिवास  
वापरासाठीच करण्याचा आहे.

२) सदरच्या बांधकाम परवानगीने आपणास आपल्या हबकात नसलेल्या जागेवर  
कोणतेही बांधकाम करता वेणार नाही.

- ३) मंजूर नकाशाप्रमाणे जागेवर प्रत्यक्ष मोजणी करून घेणेची आहे व त्यांची तालुका निरिक्षक भूमि अभिलेख ठाणे यांनी प्रमाणीत केलेली नकाशाची प्रत वा कार्यालयाच्या अभिलेखार्थ दोन प्रतीमध्ये पाठविणेची आहे व त्यास मंजूरी घेणे आवश्यक आहे.
- ४) सदर भूखंडाची उपविभागाणी महानगरपालिकेच्या पूर्वपरवानगी शिवाय करता येणार नाही. तसेच मंजूर रेखांकनातील इमारती विकसीत करण्यासाठी इतर/दुस-या विकासकास अधिकार दिल्यास / विकासाराठी प्रधिकृत केल्यास दुष्यम / दुरा-या विकासकाने मंजूर बांधकाम नकाशे व चटई क्षेत्राचे व परवानगीत नमूद अटी व शर्तीचे उल्लंघन केल्यास/पालन न केल्यास या सर्व कृतीस मूळ विकासक व वास्तुविशारद जबाबदार राहील.
- ५) या जागेच्या आजुबाजुला जे पुरीचे नकाशे मंजूर झाले आहेत त्याचे रस्ते हे सदर नकाशातील रस्त्याशी प्रत्यक्ष मोजणीचे व सिमांकनाचे वेळी सुसंगत जुळणे आवश्यक आहे. तसेच या जागेवरील प्रस्तावीत होणा-या बांधकायास रस्ते संलग्नित ठेवणे व सार्वजनिक वापरासाठी खुले ठेवणेची जबाबदारी विकासक/वास्तुविशारद / धारक यांची राहील, रस्त्याबाबत व वापराबाबत आपली / धारकाची कोणतीही हरकत असणार नाही.
- ६) नागरी जमीन धारणा कायदा १९७६ चे तरतुदीना व महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम च्या तरतुदीस कोणत्याही प्रकारची बाधा घेता कामा नव्ये व या दोन्ही कायद्यान्वये पारोत झालेल्या व यापुढे वेळोवेळी होणा-या सर्व आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी विकासक व वास्तुविशारद इतर धारक यांची राहील.
- ७) रेखांकनात / बांधकाम नकाशात इमारतीचे समोर दर्शविण्यात / प्रस्तावीत करण्यात आलली सामासीक अंतराची जागा हो सार्वजनिक असून महानगरपालिकेच्या मालकीची राहील व या जागेचा वापर सार्वजनिक रस्त्यासाठी / रस्ता रुदीकरणासाठी करण्यात येईल. याबाबत अर्जदार व विकासक व इतर धारकांचा कोणताही कायदेशीर हक्क असणार नाही.
- ८) मालकी हक्काबाबतचा वाद उत्पन्न झाल्यास त्यास अर्जदार, विकासक, वास्तुविशारद, धारक व संबंधीत व्यक्ती जबाबदार राहील, तसेच वरील जागेस पांच मार्ग उपलब्ध असल्याची व जागेच्या हडी जागेवर प्रत्यक्षपणे जुळविण्याची जबाबदारी अर्जदार, विकासक, वास्तुविशारद यांची राहील. यामध्ये तफावत निर्माण झाल्यास सुधारीत मंजूरी घेणे क्रमप्राप्त आहे.
- ९) मंजूर रेखांकनातील रस्ते, डेनेज, गटारे व खुली जागा (आर.जी.) अर्जदाराने / विकासकाने महानगरपालिकेच्या नियमाप्रमाणे पुर्ण करून सुविधा सार्वजनिक वापरासाठी कायप स्वरूप खुली ठेवणे बंधनकारक राहील.
- १०) मंजूर रेखांकनातील इमारतीचे नियमाबलीनुसार जोत्याचे प्रमाणपत्र प्राप्त केल्याशिवाय उर्वरीत बांधकाम करण्यात घेऊ नये.
- ११) इमारतीस उदवाहन, अग्निशामक तरतुद, पाण्याची जमिनीवरील व इमारतीवरील अशा दोन टाक्या, दोन इलेक्ट्रीक पंपसेटसह तरतुद केलेली असली पाहिजे.
- १२) महानगरपालिका आपणांस बांधकामासाठी व पिण्यासाठी व इतर कारणासाठी पाणी पुरवठा करण्याची हमी घेऊ नाही. याबाबतची सर्व जबाबदारी विकासक/धारक यांची राहील. तसेच सांडपाण्याची सांय व मैलविसर्जनाची व्यवस्था करण्याची जबाबदारी विकासकाची/ धारकाची राहील.

क्र.कृ. नमा/न०) ८७८/२०१६-१७ फे. २०१०/२०१६

- १३) अर्जदाराने स.नं., हि.नं., मौजे, महानगरपालिका मंजुरी, विल्डरचे नांव, आकिटे कटचे नाव, अकृषिक मंजुरी व इतर मंजुरीचा तपशील दर्शविणारा फलक प्रत्यक्ष जागेवर सावण्यात आल्यानेतरच इतर विकास कामास सुस्वात करणे बंधनकारक राहील. तसेच सर्व मंजुरीचे मुळ कागदपत्र तपासणीसाठी/निरीकणासाठी जागेवर सर्व कालावधीसाठी उपलब्ध करून ठेवणे ही वास्तुविशारद व विकासक यांची संयुक्त जबाबदारी आहे. अशी कागदपत्रे जागेवर प्राप्त न झाल्यास तानडीने काम बोद करण्यात येईल.
- १४) मंजुर रेखांकनातील इमारतीचे बांधकाम करण्यापुढी मार्तीची चाचणी (Soil Test) घेऊन व बांधकामाची जागा भूकंप प्रवण क्षेत्राचे अनुषंगाने सर्व तांत्रिक बाबी विचारात घेऊन (Specifically earthquake of highest intensity in seismic zone should be considered) आर.सी.सी. डिझाईन तयार करून संबंधीत सक्षम अधिका-यांची मंजुरी घेणे. तसेच इमारतीचे आवृत्त्यामान, वापर, बांधकाम चालू साहित्याचा दर्जा व गुणवत्ता व अस्तित्वातील व्यवस्था याबाबत नेशनल विल्डिंग कोड प्रमाणे तरतुदी करून कार्यान्वयीत करणे तसेच बांधकाम चालू असतांना तांत्रिक व अंतांत्रिक कार्यवाही पुर्ण करून त्याची पालन करण्याची जबाबदारी अर्जदार, विकासक, स्ट्रक्चरल अभियंता, वास्तुविशारद, बांधकाम पर्ववेक्षक, धारक संयुक्तपणे राहील.
- १५) रेखांकनातील जागेत विद्यमान झाडे असल्यास तोडण्यासाठी महानगरपालिकेची व इतर विभागांची पुर्व मंजुरी प्राप्त करणे बंधनकारक आहे, तसेच खुल्या जागेत वृक्षारोपण करण्यात यावे.
- १६) मंजुर बांधकाम नकाशे व जागेवरील बांधकाम यामध्ये तफाबत असल्यास नियमावलीनुसार त्वारीत सुधारीत बांधकाम नकाशांना मंजुरी घेणे बंधनकारक आहे अन्यथा हे बांधकाम मंजुर विकास नियंत्रण नियमावलीनुसार अनधिकृत ठरते त्वानुसार उक्त अनधिकृत बांधकाम तोडण्याची कार्यवाही करण्यात येईल.
- १७) बांधकाम साहित्य रस्त्याबद व सार्वजनिक ठिकाणी ठेवता येणार नाही. याबाबतचे उल्लंघन झाल्यास महानगरपालिकेकडून आपणाविस्तृद दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल.
- १८) इमारतीचे बांधकामाबाबत व पुर्णत्वाबाबत नियमावलीतील बाब क्र. ४३ ते ४६ ची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची संपुर्ण जबाबदारी विकासक, वास्तुविशारद, स्ट्रक्चरल अभियंता, बांधकाम पर्ववेक्षक व धारक यांची राहिल.
- १९) महानगरपालिकेने मंजुर केलेले बांधकाम नकाशे व बांधकाम प्रारंभ पत्र रह करण्याची कार्यवाही खालील द्वाबतीत करण्यात येईल व मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ व महाराष्ट्र प्रांतेशिक व नगररचना अधिनियम १९६६ च्या तरतुदीनुसार संबंधिताविस्तृद विहीत कार्यवाही करण्यात येईल.
- १) मंजुर बांधकाम नकाशाप्रमाणे बांधकाम न केल्यास.
  - २) मंजुर बांधकाम नकाशे व प्रारंभ पत्रातील नमुद सर्व अटी व शर्तीचे पालन होत नसल्याचे निर्दर्शनास आल्यास.
  - ३) प्रस्तावित जागेचे वापरात महाराष्ट्र प्रांतेशिक व नगररचना अधिनियम १९६६ व इतर अधिनियमांव्यंग्ये प्रस्तावाखालील जागेच्या वापरात बदल होत असल्यास अथवा वापरात बदल करण्याचे नियोजित केल्यास.
  - ४) महानगरपालिकेडे सादर केलेल्या प्रस्तावात चुकीची माहिती व खिदी ग्राहयता नसलेली कागदपत्र सादर केल्यास व प्रस्तावाच्या अनुषंगाने महानगरपालिकेची दिशाभूल केल्याचे निर्दर्शनास आल्यास वा अधिनियमाचे कलम २५८अन्वये कार्यवाही करण्यात येईल.

- २०) प्रस्तावीत इमारतीमध्ये तळमजल्यावर स्टिल्ट (Stilt) प्रस्तावीत केले असल्यास स्टिल्टची ठंची मंजूर बांधकाम नकाशाप्रमाणे ठे वर्ण्यात याची व या जागेचा वापर वाहनतळासाठीच करण्यात यावा.
- २१) मंजूर विकास योजनेत विकास योजना रस्त्याने / रस्ता संदीकरणाने बांधीत होणारे क्षेत्र ----- महानगरपालिकेकडे हस्तांतर केले असल्याने व हया हस्तांतर केलेल्या जागेच्या मोबदल्यात आपणांस अतिरिक्त चटई क्षेत्रांचा लाभ/ मंजुरी देण्यात आली असल्याने सदरचे क्षेत्र कायमस्वस्थी खुले, मोकळे, अलिकमणिविरहीन ठेवण्याची जबाबदारी विकासकाची राहील, तसेच या जागेचा मालकी हक्क इतरांकडे कोणत्याही परिस्थितीत व केवळही वर्ग फरता येणार नाही. तसेच या क्षेत्राच्या इतरांकडून मोबदला आपणांस इतर संबंधितास व थारकास स्विकारता येणार नाही.
- २२) मंजूर बांधकाम नकाशातील १५.० मी. पेक्षा जास्त उंचीचे इमारतीचे अग्निशमन व्यवस्थेबाबत सक्षम अधिका-याचे 'ना हरकत प्रमाणपत्र' सादर करणे बंधनकारक आहे.
- २३) मंजूर रेखांकनाच्या जागेत विद्यमान इमारत तोडण्याचे प्रस्तावीत केले असल्यास विद्यमान बांधकामक्षेत्र महानगरपालिकेकडून प्रमाणीत करू घेतल्यानंतर विद्यमान इमारत तोडून नवीन बांधकामास प्रारंभ करणे बंधनकारक आहे.
- २४) प्रस्तावातील इमारतीचे बांधकाम पुर्ण झाल्यानंतर नियमाप्रमाणे पुर्ण झालेल्या इमारतीस प्रथम वापर परवाना प्राप्त करू घेणे व तदनंतरच इमारतीचा वापरासाठी वापर करणे अनिवार्य आहे. महानगरपालिकेकडून वापर परवाना न घेता इमारतीचा वापर चालु असल्याचे निर्दशनास आल्यास वास्तुविशारद, विकासक व धारक यांच्यावर व्यक्तीशी कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.
- २५) पुर्वविकसीत / नव्याने पुर्ण होणा-या इमारतीमध्ये विद्यमान शिवाशोना सामादून घेण्याची कायदेशीर जबाबदारी वास्तुविशारद, विकासक व धारक यांची राहील. याबाबतची सर्व कायदेशीर पुरता ( विकासकाने रहिवाशासोबत करावयाचा करारनामा व इतर बाबी) विकासकाने /धारकाने करणे बंधनकासक राहील.
- २६) या मंजुरीची मुदत एक वर्षापर्यंत राहील. तदनंतर महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ चे तरतुदीनुसार विहित कालावधीसाठी नुतनीकरण करण्यात येईल अन्यथा सदरची मंजुरी कायदेशीररीत्या आपोआप रद्द होईल.
- २७) सदरच्या आदेशातील नमूद अटी व शर्तीचे पालन करण्याची जबाबदारी अर्जदार, विकासक, अधिकार पत्रधारक, बांधकामपर्यवेक्षक वास्तुविशारद, स्ट्रॉक्चरल अभियंता व धारक यांची राहील.
- २८) सवर जागेच्या मालकीबाबत व न्यायालयात दावा प्रलंबीत नसल्याबाबत आपण प्रातिज्ञापत्र दि. ३१/०८/२०१५ रोजी दिलेले आहे. याबाबत काहीही विसंगती आडळून आल्यास दिलेली परवानगी रद्द करण्यात येईल.

जरा. का. मनपा./नर/२४७/२०१८-१९/दि. २५/०५/२०१८

२९) यापूर्वी पत्र क्र. ..... दि. .... अन्वये  
 यासोबतच्चा मंजूर रेखांकनात प्रस्तावित केलेल्या इमारतीचे बांधकाम खालीलप्रमाणे  
 मर्यादित ठे घून त्यानुसार कार्यान्वयोत करणे बंधनकारक राहिल.

अ.क्र.	इमारतीचे नांव/प्रकार	संख्या	तळ + मजले	प्रस्तावित बांधकाम क्षेत्र चौ.मी.
१	१	१	बैसमेट१ + बैसमेट२ + बैसमेट३ + स्टिल + २८	१०५६६.८७
एकूण				१०५६६.८७ चौ.मी.

- ३०) यापूर्वीचे पत्र क्र. मिभा/मनपा/नर/२४४६/२०१५-१६, दि.१४/०५/२०१५ अन्वये  
 देण्यात आलेली मंजूरी  
 रवद करण्यात येत आहे
- ३१) जागेवर रेन बॉटर हार्डस्टीगची व्यवस्था करणे तसेच त्याबाबतची यंत्रणा स्वतंत्र ओवरटैक  
 व प्लंबिंग लाईनसह कार्यान्वयीत ठेवणे व त्याबाबत पाणीपुरवठा विभागाकडील प्रमाणपत्र  
 सादर करणे बंधन कारक राहिल.
- ३२) प्रस्तावित इमारतीसाठी भोगवटा दाखल्यापूर्वी प्रती सदनिका १०० लिटर वा अमतेची सौर  
 ऊर्जा वरिल पाणी गरम करण्याची व्यवस्था (सोलार वॉटर हिंटिंग रिस्टीम) बसवून  
 कार्यान्वयीत करणे व त्याबाबत सावंजनिक बांधकाम विभागाकडील नाहरकत दाखला  
 सादर करणे आपणावर बंधनकारक राहिल.
- ३३) भोगवटा दाखल्यापूर्वी वृक्ष प्राधिकरणाकडील नाहरकत दाखला सादर करणे बंधनकारक  
 राहिल.
- ३४) भोगवटा दाखल्यापूर्वी अग्निशमन विभागाकडील तात्पूरत्या नाहरकत दाखल्यामधील  
 अटोशर्टीची पूर्तता करून अंतिम नाहरकत दाखला सादर करणे बंधनकारक राहिल.
- ३५) मा. निल्हायिकारी, ठाणे यांचेकडील अकृषिक परवानगीच्या आदेशामधील अटोशर्टीची  
 पूर्तता करणे आपणावर बंधनकारक राहिल.
- ३६) महाराष्ट्र प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम २६३ अन्वये भोगवटा  
 दाखला घेणे आपणावर बंधनकारक राहिल.
- ३७) सदर जागेमधील नागरी सुविधा क्षेत्रासाठीचा नोंदणीकृत करारनामा केलेला असून सदर  
 भूखंडासाठी दोन महिन्याच्या आत कुंपणभितीचे बांधकाम करून भूखंड महानगरपालिकेस  
 हस्तांतरीत करणे बंधनकारक राहिल.
- ३८) पर्यावरण विभागाकडील दि.२५/०५/२०१४ रोजीच्या पत्रामधील अटोशर्टीची पूर्तता करणे  
 बंधनकारक राहिल.
- ३९) सदरच्चा जागेवर बांधकामासाठी २०० पेक्षा जास्त बांधकाम कामगार असल्यास काम  
 करणाऱ्या बांधकाम कामगारांसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार  
 कल्याणकारी मंडळ यांचेमार्फत राष्ट्रविण्यात येणाऱ्या योजना, त्यासाठीचे अर्ज, त्यासंबंधी  
 इतर आवश्यक माहिती तसेच पात्र बांधकाम कामगारांची नोंदणी करिता आवश्यक  
 प्रक्रिया नोंदणी, नुतनीकरण, बांधकाम कामगारांचे बैंक खाते उद्यढणे इत्यादी सर्व  
 प्रकारची संवित्रित कामे करणेसाठी Facilitation Center उभारणे बंधनकारक राहिल.

भाइवर

मुख्य कालालय

- ४०) इमारत पुर्ण झाल्यानंतर बांधकाम परवानगी मधील नमुद आटी व शर्तीचे पालन केल्याशिवाय बांधकाम पुर्णत्वाचे प्रमाणपत्र व भोगवटा दाखला देण्यात येणार नाही. अटीची पुरता न केल्यास महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६९ व मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ अन्वये विकासकावर गळा नोंद करून पुढील कार्यवाही करण्यात येईल.

मनगा/नर/ ८९८८ / २०३५/१८

२७१०५ ६०१८

वि.

आयुक्त

मिरा भाईदड महानगरपालिका

प्रत - माहितीस्तव व पुढील कार्यवाहारत्व

१) विभाग प्रमुख

अतिक्रमण तथा अनाधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग

२) कर निधारक व संकलक अधिकारी

कर विभाग

